

September 07, 2021

To,
BSE Limited,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: **530145**

Dear Sir/Madam,

Subject: Public Notice for completion of dispatch of Notice of the 32nd Annual General Meeting of the Company and Annual Report for the Financial Year 2020-21

Pursuant to Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended, the Company has published public notice as advertisement in Newspapers viz. Business Standard (All edition) in English language and Mumbai Lakshadeep (Mumbai edition) in Marathi language confirming *inter alia*:

1. Completion of dispatch of Notice of 32nd Annual General Meeting (32nd AGM Notice) and Annual Report for the Financial Year 2020-21 on September 04, 2021, through e-mail, to all the members whose e-mail IDs are registered with RTA and Depository Participant;
2. Relevant date for voting through electronic means and e-voting information;
3. Book Closure details for 32nd Annual General Meeting of the Company and
4. Contact details of the person responsible to address the grievances connected with the electronic voting etc.

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of above mentioned public notice published today i.e. Tuesday, September 07, 2021.

The said newspaper advertisement has also been uploaded on the website of the Company at www.kisangroup.com.

This is for your information and record.

Thanking you,
Yours truly,

FOR KISAN MOULDINGS LIMITED



SANJEEV AGGARWAL
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR
(DIN: 00064076)

Encl.: As above


BNP PARIBAS

A Scheduled Commercial Bank

BNP Paribas with branches in Mumbai, New Delhi, Chennai, Bangalore, Pune, Ahmedabad, Kolkata and Hyderabad is a commercial bank. Though the word 'bank', 'banker' or 'banking' are not included in its name, BNP Paribas is a scheduled commercial bank in India and is included in the second schedule to the Reserve Bank of India Act, 1934.

Mumbai, September 07, 2021

BAJAJ HEALTHCARE LIMITED
Registered Office: 602-606, Bhoomi Velocity Infotech Park,
Plot No. B-39, B-39A, B-39 (I), Rd No. 23, Wagle Ind. Estate
Thane West, Thane- 400 604
CIN: L9999MH1993PLC072892
Tel: 022-6617 7400; Fax: 022-6617 7458
Website: www.bajajhealth.com; Email Id: investors@bajajhealth.com

NOTICE

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM").

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and June 23, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities Exchange Board of India vide its circular dated May 12, 2020 and January 15, 2021 (hereafter referred to as "SEBI Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the members at a common venue. In compliance with these circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent ("R&T Agent") / Depositories in accordance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars. The Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2020-21 will also be available on the Company's website at www.bajajhealth.com and on the website of BSE Ltd at www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. The Company is providing remote e-Voting facility ("remote e-Voting") to all its Members to cast their votes on all resolutions which is set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-Voting before and during the AGM. Detailed procedure for remote e-Voting during the AGM is provided in the Notice of the AGM.

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts and who have not yet registered their email addresses are requested to get their details registered/updated with Link Intime India Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company, on a temporary basis at <https://web.linkintime.co.in/EmailReg/> Email_Register.html.

FOR BAJAJ HEALTHCARE LIMITED

Date: 05/09/2021

Place: Thane

Aakash Keshari

Company Secretary



EXPORT-IMPORT BANK OF INDIA

Centre One Building, Floor No. 21, World Trade Centre Complex, Cuffe Parade, Mumbai - 400 005

Export-Import Bank of India proposes to invite interested bidders, to acquire hypothecated assets (Wind Turbine Generator related equipment/ components) of its NPA loan account, by E-Auction in terms of executed loan documents. For offer document, please visit our website www.eximbankindia.in (under tender & notices). Any further details will be shared after submission of Expression of Interest and execution of Non-Disclosure Agreement by the prospective bidder.

Place: Mumbai
Date : 07.09.2021

Chief General Manager
(Special Situations Group)

ASAHI INDIA GLASS LIMITED

CIN: L26102DL1984PLC019542

Registered Office: Unit No. 203-208, Tribhuvan Complex, Ishwar Nagar, Mathura Road, New Delhi - 110 065. Phone: (011) 49454900
Corporate Office: 5th Floor, Tower B, Global Business Park, Mehrauli - Gurgaon Road, Gurgaon - 122 002 (Haryana)
Phone: (0124) 4062212-19, Fax: (0124) 4062244/88
Email: investorrelations@aisglass.com, Website: www.aisglass.com

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING THROUGH VC/OAVM, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 36th (Thirty Sixth) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Wednesday, the 29th day of September, 2021 at 3:00 p.m IST through Video Conferencing (VC) / Other Audio Video Visual Means (OAVM)**, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular, No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, and Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, respectively issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and Circular No. SEBO/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the Ordinary and Special Business(es) as detailed in the Notice sent to the Members at their registered email IDs with the Depository Participant(s) and / or RTA together with Audited Financial Statements including Consolidated financial Statements of the Company for the financial year ended 31st March, 2021.

The final dividend as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, would be paid to such shareholders whose name appears in Register of Members / Statement of Beneficial Ownership furnished by the Depositories viz. National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) as on 22nd September, 2021. The final dividend, if declared at the AGM, will be paid on or after 5th October, 2021. The Information and instructions for members attending AGM through VC/OAVM are explained in Note 2 of the Notice of AGM and web link to attend the AGM is www.evotingindia.com. Members attending AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act.

Pursuant to provisions of Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020 and Regulation 44 of Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS 2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its Members with facility of "remote e-voting" before the meeting starts (facility to cast vote using an electronic voting system from a place other than venue of a general meeting), through e-voting services provided by CDSL to enable its Members to cast their votes in respect of business(es) to be transacted at the 36th AGM.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date of 22nd September, 2021 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the 36th AGM through electronic voting system of CDSL. The Notice of AGM was sent electronically on 6th September, 2021. The remote e-voting shall commence on Saturday, 25th September, 2021 at 9:00 a.m. and shall end on Tuesday, 28th September, 2021 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled for voting after 5:00 p.m. on 28th September, 2021 and once the vote is cast by the member, the member shall not be entitled to change it subsequently.

Persons who have acquired shares and have become Member after sending of Notice and holding shares as on cut-off date i.e. 22nd September, 2021, may follow the same instructions for e-voting as mentioned in the notice of AGM. Any Member who has exercised his right of vote through remote e-voting will be entitled to attend 36th AGM but will not be entitled to vote again in the meeting.

In accordance with the relevant circulars, the Notice of the 36th AGM and the Annual Report for the financial year 2020-21 comprising Financial Statements, Board's Report, Auditor's Report and other document sent by email to all those members, whose email address are registered with the Depository Participant(s) and/ or RTA is also available on the website of the Company www.aisglass.com and on the website of CDSL at www.evotingindia.com. The aforesaid documents are also available on website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL

Login type	Helpdesk details
Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cDSLindia.com or contact at 022-23058738 and 22-23058542-43.
Individual Shareholders holding securities in Demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

To enable participation in the remote e-voting process by those shareholders to whom the Notice of the AGM could not be dispatched, may temporarily get their email ID registered with the Company's RTA, Link Intime India Private Limited, by clicking the link: https://linkintime.co.in/EmailReg/email_register.html and following the registration process as guided thereafter. Post successful registration of the email ID, the members would get soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for AGM. In case of any queries, members may write to mt.helpdesk@linkintime.co.in.

It is clarified that for permanent registration of email address, the members are however requested to register their email address, in respect of electronic holdings with the Depository through the concerned Depository Participant(s) and in respect of physical holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited.

Manner of casting vote(s) through e-voting: The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of AGM. The Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting") to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before the AGM ("remote e-voting"), as well as during the AGM ("e-voting") and participation in the AGM through VC/OAVM, has been provided in the Notes to the Notice of the AGM.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting votes through e-voting.

Registration of Bank Details for Physical shareholders:

The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their bank details can get the same registered with Link Intime India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, e-mail ID along with the copy of cheque leaf with the first named shareholders name imprinted in the face of cheque leaf containing bank name and branch, type of account, bank account number, MICR details and IFSC code in PDF or JPEG format. It is very important that the shareholder should submit the request letter duly signed. RTA will verify the documents provided and will only take on records for all valid cases. **On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder which needs to be entered in the link for verification.**

Pursuant to provisions of Section 91 of the Act, and Regulation 42 of the Listing Regulations, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, 23rd September, 2021 to Wednesday, 29th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

For Asahi India Glass Ltd.,
Sd/-
Gopal Ganatra
Executive Director

General Counsel Company Secretary

Membership No. F7090

Date: 6th September, 2021
Place: Gurugram



ROOTS INDUSTRIES INDIA LIMITED

CIN : U02520TZ1990PLC002987

Regd. Off.: R.K.G. Industrial Estate, Ganapathy, Coimbatore - 641 006.

COMPANY NOTICE

Notice is hereby given to the shareholders of the Company that the 30th Annual General Meeting of the Company will be held at 10.30 a.m. on Tuesday the 28th September 2021 at the Regd. Office at R.K.G. Industrial Estate, Ganapathy, Coimbatore - 641006 to transact the business mentioned in the Notice being sent to the shareholders individually.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 22.09.2021 to 28.09.2021 (both days inclusive).

By Order of the Board

K. Ravi
Coimbatore Sr. Vice President - Finance & 26.07.2021



EXIDE INDUSTRIES LIMITED

CIN: L31402WB1947PLC014919

Regd. Office: Exide House, 59E, Chowringhee Road, Kolkata - 700 020
Phone- (033) 2302 3400/2283 2118/2150, Fax no. 033-2283 2637
E-mail: exideindustrieslimited@exide.co.in
Website: www.exideindustries.com

NOTICE OF EXTRA - ORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Extra - Ordinary General Meeting ("EGM/Meeting") of Exide Industries Limited ("the Company") is scheduled to be held on **Wednesday, 29th September, 2021 at 3.30 PM (IST)** through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the EGM which is being sent for convening the EGM of the Company. In view of the Covid-19 pandemic and the need for ensuring social distancing, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has allowed conducting EGM through VC or OAVM without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with rules thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, read with MCA Circular nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020 and 10/2021 dated 23rd June, 2021 ("MCA Circulars"), prescribing the procedures and manner of conducting the EGM through VC/OAVM and Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, permitted holding of EGM through VC/ OAVM, the EGM of the Members of the Company is being held through VC/OAVM.

In terms of MCA and SEBI circulars, the Company has completed despatch of the Notice of the EGM along with the explanatory statement annexed to the Notice pursuant to provisions of Section 102 of the Act and Rules made thereof on **Monday, 6th September, 2021** through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent (RTA) or Depository Participant(s).

The aforesaid documents are available on the website of the Company at www.exideindustries.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The Notice of the EGM is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. The documents referred to in the Notice and Explanatory Statement will be available for inspection in electronic mode from date of circulation of this Notice up to the date of EGM. Members are requested to write to the Company at cosoc@exide.co.in for inspection of the said documents.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing to its Members the facility to exercise their vote by electronic means in respect of the business to be transacted at the EGM and for their purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means.

Instructions for Remote e-Voting and e-Voting during the EGM

- The business as set out in the Notice of the EGM will be transacted through remote e-Voting or e-Voting system during the EGM;
- The Remote e-Voting period commences on **Saturday, 25th September 2021 from 9:00 a.m. (IST) and ends on Tuesday, 28th September 2021 at 5:00 p.m. (IST)**. During this period, Members holding shares either in physical or dematerialized form, as on **Cut-off date**, i.e. as on **Wednesday, 22nd September 2021** may cast their votes electronically. The e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast, the Member cannot modify it subsequently;
- The facility of e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not cast their vote by Remote e-Voting shall be eligible to cast their vote through e-Voting during the Meeting. The voting rights of Members shall be proportionate to their share of the paid-up equity share capital of the Company as on the **Cut-off date**. The Members who have cast their vote(s) by Remote e-Voting may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the EGM;
- Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the Notice is sent and holding shares as of Wednesday, 22nd September 2021 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he / she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his / her existing User ID and password for casting the vote. In case of Individual Shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice is sent and holding shares as of the Cut-off date may follow steps mentioned in point no. 13 of Notes to EGM Notice under "Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode".

In case of any queries / grievances connected with Remote e-Voting and e-Voting during the meeting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Remote e-Voting User Manual for Shareholders available under the Downloads section of NSDL's e-Voting website or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President / Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400 013 at toll free no. 1800 1020 990/ 1800 22 44 30 or at E-mail ID : evoting@nsdl.co.in.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participant(s) and Members holding shares in physical mode are requested to register/update the email address with the Company's Registrar & Share Transfer Agent - C B Management Services (P) Ltd. at rta@cbmsl.com along with signed request letter mentioning name, address, Folio no., mobile number and email id of Member, scanned copy of the share certificate (front and back), self-attested copy of PAN card and Aadhar card/Passport/ Voter ID/ Driving Licence etc in support of address proof of the Member as registered with the Company to receive all the communication from the Company, User ID and Password for Remote e-Voting and instruction for participation in the EGM through VC/OAVM electronically.

For Exide Industries Limited
Sd/-
Jitendra Kumar
Company Secretary and

President-Legal & Corporate Affairs

ACS No. 11159

Place: Kolkata
Date : 6th September, 2021

AXISCADES Technologies Limited

(formerly AXISCADES Engineering Technologies Limited)

CIN: L72200KA1990PLC084435

Regd Address: Block C, 2nd Floor, Kiroloskar Business Park, Bengaluru-560024, Karnataka, INDIA.
Tel: +91 80 4193 9000 Fax: +91 80 4193 9099 Email: investor.relations@axiscades.com, Website: www.axiscades.com

NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirty First (31st) Annual General Meeting ("AGM") of the Company will be convened on Tuesday, September 28, 2021 at 4:00 PM. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of members at common venue, to transact the business as set out in the Notice of AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM only to transact the business as set out in the Notice of the AGM.

The Company has sent the Notice of AGM and Annual Report through e-mail to Members on September 5th, 2021, whose e-mail addresses are registered with the Company/RTA/Depository Participants in accordance with the Circular No. 20/2020 and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs dated 5th May, 2020 and 13th Jan 2021 read with Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 ("MCA Circulars") and Securities Exchange Board of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020.

Members may also note that the Notice of 31st AGM along with the explanatory statement and the Annual Report for the Financial Year 2020-21 is available on the Company's website at www.axiscades.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of KFin Technologies Private Limited, Registrar and Transfer Agents ("Kfintech") at <https://evoting.kfintech.com>.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Since the AGM is being held pursuant to MCA Circulars through VC / OAVM, the physical attendance of members has been dispensed with. Accordingly the facility of appointment of proxies by the member will not be available for the AGM. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using remote electronic voting facility (remote e-voting) provided by **Depositories** and Kfintech. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting / e-voting are provided in the Notice of the AGM. All members are informed that:

- The instructions for participating through VC/OAVM and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice of the 31st AGM.
- The Company will be providing VC/OAVM facility to enable the members to attend the AGM. Members who are entitled to participate in the AGM can attend the AGM or view the live webcast of AGM by logging on the website of KFin at <https://emeetings.kfintech.com/> by using their remote e-voting credentials.
- Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, which is Tuesday, September 21, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting & voting at AGM.
- The remote e-voting period will commence on Saturday, 25th September, 2021 at 9.00 a.m. (IST) and will end on Monday, September, 27, 2021 at 5.00 p.m. (IST). Members will not be able to cast their vote electronically as envisaged herein, beyond the date and time mentioned above.
- Eligible Members who have acquired shares after the dispatch of Annual Report and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, September 21, 2021, may obtain the User Id and Password by following the procedures mentioned in the Notice.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC/OAVM, shall be eligible to vote through e-voting at the AGM.
- The Company has appointed Mr. Anant Khamankar, Practicing Company Secretaries, Proprietor of M/s. Anant B Khamankar & Co., Company Secretaries, Mumbai as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- Members who have registered their email ids so far, are requested to register their email ids in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA viz., KFin Technologies Private Limited, Selenium Tower, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032.
- In case of any query regarding e-voting, members may refer FAQs and e-voting manual available at <https://evoting.kfintech.com> or contact Kfintech Private Limited at 1800 3094 001 (toll free).

For AXISCADES Technologies Limited

Sd/- Shweta Agrawal, Company Secretary

Date: 6th September 2021



RITES LIMITED

(A Government of India Enterprise)

CIN No. L74899DL1974GO000722

NOTICE INVITING e-TENDERS

G.M.(Projects)/RITES Ltd. Ranchi, for and on behalf of PATRATU VIDYUT UTPADAN NIGAM LIMITED (PVNL), invites online participation rate bids on double packet system for the following works:
NIT No. 12/OT/RITES/RPO-RNC/CIVIL/PVNL/2021 dated 04.09.2021

Name of Work: Railway formation work including construction of bridges, Supply of all P-way materials excluding rails; dismantling of existing tracks, laying of new track, supply and installation of in-motion weigh bridge and other ancillary works in connection with the proposed Railway Siding system for Patratu STPP, Phase-I (3x800MW) Project of PVNL, Dist.- Ramgarh, Jharkhand Estimated Cost: Rs 100.94 Cr. Earnest Money: Not Applicable. Period of completion: 18 (eighteen) months. Last time & date of submission of bid: upto 11.00 hrs. on 29.09.2021. The bid forms and other details can be obtained from the website <https://etenders.gov.in/procure/app>. Amendment/Corrigendum, if any, shall be hosted online only.

KHADIM INDIA LIMITED

Registered Office: 7th Floor, Tower C, DLF IT Park,

08 Major Arterial Road, Block -AF, New Town (Rajarhat),

Kolkata - 700156, West Bengal, India

Website: www.khadims.com

Tel No: +91 33 4009 0501; Fax No: +91 33 4009 0500

e-mail: compliance@khadims.com

CIN: L19129WB1981PLC034337

२ मंगळवार, दि. ७ सप्टेंबर २०२१

पंढरीकर

परभणी, दि.५ (हिंदुस्थान समाचार) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्ह्यातील व्यापारी, डॉक्टर, प्राध्यापक व साहित्यिक यांनी शनिवारी (ता.४) जिऱ्हाधिकारी कार्यालयासम १२ जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आंदोलनास साम जाहिर केले. या आंदोलनस्थळी सकाळी अकरा वाजल्यापासून विविध व्यापारी संघटनांच्या

पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी दूकाने बंद ठेवून हजेरी लावण्यास सुरुवात केली ,दुपारी साडेबारा वाजेपर्यंत हे आंदोलनस्थळ व्यापाऱ्यांच्या गर्दीने फूललेले होते. जिऱ्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सदस्य तसेच स्टेशनरी, किराणा,कटलरी, हार्डवेअर, सिमेंट, स्टील, टेलर्स,फळविक्रेते, दूधविक्रेते, भाजीविक्रेते, दूधविक्रेते भुसार माल विक्रेते, तसेच

जुना व नवा मोंढ्यातील हजारो व्यापारी या आंदोलनस्थळी उपस्थित होते. या व्यतिरिक्त जिल्हा मेडिकल असोसिएशन, जिल्हा वकील संघ, प्राध्यापक संघटना,विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक,पी.

डी.जैन होमिओपॅथी महाविद्यालयाचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच साहित्य क्षेत्रातील साहित्यिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

आयझीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (पूर्वी सांफ्टबिओ लोबर सॉल्यूसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) **नॉंदी कर्णालिया** : फ्लंट क्रमांक बी-४५०९ आणि बी-४६०९, लोढा बेल्लिमो, लोढा पॅव्हिलियन, आगोला विल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११. दूरध्वनी : (०२२) ६४४०९००० **फॅक्स** : (०२२) ६४४०९०८८ ई-मेल : investors@idreamfilmlinfra.com वेबसाईट : www.idreamfilmlinfra.com **४०व्या वार्षिक सर्वसाधारण, बुक क्लोज आणि ई-वोटिंग सभेची सूचना**

आयझीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड ('कंपनी') ची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी युनिट क्रमांक ४०४, नवीन उद्योग मंदिर क्रमांक २, मांगल लेन, माहीम (पश्चिम), मुंबई - ४०० ०१६ येथे दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. २०२०-२१ चा वार्षिक अहवाल या सद्स्यांनी ई-मेल आधारी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट ('अरटीए') / कंपनी / डिवायडिटी पार्टिसिपंट ('डीपी') कडे आणि इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे नोंदविल्या नाहीत त्यांना स्पीड पोस्टद्वारे पाठविला गेला आहे. या सदस्यांनी आपला ई-मेल आयडी ६ सप्टेंबर २०२१ रोजी अटीएए / कंपनी / डीपीकडे नोंदविला आहे त्यांना रील कागदापुढे पुढील कंपनीच्या संकेतस्थळ www.idreamfilmlinfra.com वर उपलब्ध आहेत कंपनीच्या सर्व कामकाजाच्या दिवसंच्या कालावधीत आणि कंपनीच्या एजीएमच्या तारखेसह. **सूचनेत** पुढीलप्रमाणे कंपनीला अधिनियम २०१३ च्या कलम ९१ (सेबी एलओडीआर) आणि कंपनी अधिनियम २०१५ च्या कलमांनुसार सेबीच्या नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) च्या अधिनियमानुसार कंपनीच्या सदस्यांची नोंदणी व शेअर हस्तांतरण कंपनी जारी केली जाईल. एजीएमच्या उद्देशाने बुधवार, सप्टेंबर २२, २०२१ ते बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समावेश) बंद राहतील.

सेबी (नियम व अटी आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५, वेळोवेळी सुधायित केलेल्या कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबीच्या नियम ४४ नुसार कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनी कट-ऑफ मधील व्हडलू म्हणजेच बुधवार, २२ सप्टेंबर २०२१ रोजी भौतिक स्वरूपात किंवा डिग्रेट स्वरूपात असलेल्या कंपनीच्या भागधारकांना शेअर्स वापर करू इच्छितात, ज्याद्वारे सेंट्रने पुढिलेलेल्या रिमोट ई-व्होटिंग सेवाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करावे. ३९ व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने घोषित सर्व ठरावांवरील डिवायडिटी सॉल्यूसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) नोटिफ www.evotingindia.com येथे सीडीएसएलच्या ई-मतदान पॉर्टलवर देखील उपलब्ध आहे. दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५.०० वाजता संपत. मागळ्वार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी. त्यानंतर सीडीएसएलद्वारे मतदानासाठी ई-व्होटिंग मॉड्युल अक्षम केले जाईल आणि दिलेल्या तारखेच्या आणि वेळेच्या परतीकडे दूरस्थ ई-मतदानाचा परवानगी दिली जाणार नाही.

ज्या व्यक्तीचे नाव सदस्य / लाभार्थी मालकांच्या नोंदीमध्ये कट ऑफ तारखेच्या जवळपास म्हणजेच बुधवार, २२ सप्टेंबर २०१९ रोजी दिलेल अशा व्यक्तीस फक्त एजीएममध्ये रिमोट ई-मतदान किंवा मतदानाची सुविधा मिळाल्यास अक्षम फल. मतपत्रानुसार एजीएमच्या नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य झालेला आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स ठेवणारी कोणतीही व्यक्ती नोटीसमध्ये नमूद केलेल्या पद्धतीने युजर आयडी व पासवर्ड मिळवू शकेल.

रिमोट ई-मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद सभाभादार भाग घेऊ शकतात परंतु त्यांना बैठकीत या नमुन्यात मतदानात हक्क / परवानगी मिळणार नाही. सदस्याने ई-मतदानाद्वारे मतदान केले की ते नंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. ६ सप्टेंबर २०२१ रोजी वार्षिक अहवाल २०२०-२१ चा भाग बनणान्या एजीएमच्या सूचनेचा भाग म्हणून सर्व सदस्यांनी ई-मतदानाची प्रक्रिया पाहण्यासाठी आली आहे. सदस्यांना विनंती केली जाते की त्यांचा लॉगिन आयडी प्राप्त करण्यासाठी वार्षिक अहवाल मंजूर आणि पासवर्ड किंवा उड्डवड च्या वेबसाइटला भेट द्या http://www.evotingindia.com. सरर वेबसाइटच्या मदत विभागात सदस्य वावारा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्स्) आणि ई-मतदान वापरकर्ता नियमावलीचा संदर्भ घेऊ शकतात. पुढील प्रश्न्याचा बाबतीत, सदस्य त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी खाली दिलेल्या अधिकाऱ्याची संपर्क साधू शकतात:

नाव : श्री. राकेश ढवळी हद्दा : प्रबंधक पत्ता : अे-विल, २५वा माजला, मॅरिथान प्युचरसस, मफलालल मिल कंपाउंडस, एम.एम.जोशी मार्ग, लोअर प्लेत(ई), मुंबई-४०० ०१३.

ई-मेल : helpdesk.evoting@cdslindia.com संपर्क क्र. : १८००२२५५३३

आयझीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरिता (पूर्वी सांफ्टबिओ लोबर सॉल्यूसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) सही/- श्रीमती कनका मोरगावळ व्यवस्थापकीय संचालक डि.आर.एन. ००३३६५५१

स्थान : मुंबई

दिनांक : ७ सप्टेंबर, २०२१

ओमकार स्पेशिआल्टी केमिकल्स लिमिटेड
CIN: L24110MH18200PLC151589
नॉंदीकृत कार्यालय: मालसा नाराणी, गंगेश चौक, मांजअरआडी, बलभद्रपूर (पू.) ,उमरे-४२१०४३. कॅलॉटर कार्यालय: बी-३४, एमआरसीडी, बुलधरपूर (पू.), उमरे-४२१०४३, मंगलूर. दूर.:०२२(११८१८१) २६१७३०/२६१७३१, फॅक्स:०२२(११८१८१) २६१७३२, ई-मेल: info@omkarchemicals.com, वेबसाईट:www.omkarchemicals.com

१६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **ओमकार स्पेशिआल्टी केमिक्ल्स लिमिटेड**च्या (कंपनी) सदस्यांची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३० सप्टेंबर २०२१ रोजी स.११.०७वा.(प्रांभे) एजीएम घेण्याच्या सूचनेत नमूद विषयावर विषयं करण्याकरिता जिडिओ कोर्पोरेशन्स (व्हीसी) / एमएसईएस माध्यमने (ओएव्हीएम) होणार आहे. सहकार मालव्याद्वारे विवितत सर्वसाधारण आणि सेबी परिषदक. नुसार एजीएमच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतल्या कंपनीला व्हीसी किंवा ओएव्हीएममार्फत घेणस परवानगी आहे. म्हणूनच, विनियम बंद २०२०-२१ साठी कंपनीची एजीएम व्हीसी /ओएव्हीएममार्फत घेतली सहेन होईल. परिषदकनेच अडगलत म्हणून, एजीएम नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि वार्षिक अहवालाच्या सर्व सदस्यांना येथे ईमेल आयडी कंपनी/डिवायडिटी पाठविल्याकडे नोंदीकृत आहेत त्यांना पाठविल्या आहेत आणि त्या www.omkarchemicals.com वेबसाइटवर देखील असेल आणि आहेत आणि स्टर्क एक्सचेंजस अंतर्गत रिमोट ई-वोटिंग (ई-वोटिंग) नोटिस (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सीडीएसएलद्वारे देण्यात येणान्या ३२व्या एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीमार्फत किंवा रिमोट ई-वोटिंग सूचनेत नमूद विषय विवितत केले जातील आणि विवित्त स्वस्थाने मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) आणि रिमोट ई-वोटिंग सूचनेत नमूद विषय विवितत केले जातील आणि विवित्त स्वस्थाने मतदान करणे. एजीएम आगोदर रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करणारे सभासद देखील एजीएममध्ये उपलब्ध ठरू शकतात परंतु त्यांना पुढील मोडद्वारे हक्क मिळणार नाही.

या सदस्यांकडे ई-व्होटिंगसाठी आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि संकेतस्थळ नाही किंवा आयडी आयडी आणि संकेतस्थळ राहिल्यात असेल त्यांनी १६ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या रिमोट ई-मतदान सूचनेचे अनुसरण करून ते मिळवू शकतात. पुढील सरसकट एमएसडीएलच्या ई-मतदान प्रणालीमध्ये लॉगिन करण्यासाठी ओटीपी आवश्यक लॉगिन देविलत वापर शकतात.

सदस्य व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित ठरू शकतील किंवा एमएसडीएलचे <https://www.evoting.nsdl.com> वर प्रदान केलेल्या एजीएमचे बंद वेबकास्ट व्हाल्लास दूरस्थ ई-मतदान लॉगिन प्रणालीवर आणि कार्याच्या एजीएमसाठी ईमईडीएन निवडून ठरवू शकतील. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांची उपस्थिती कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कायम निश्चित करण्याच्या उद्देशाने मोसली जाईल.

ई-मेल परामर्श नोंद प्रक्रिया:

ज्या सदस्यांनी अद्याप आपले ई-मेल पते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी डिवायडिटीकडे इलेक्ट्रॉनिक होल्टिंगच्या मदतपत्र त्यांच्या गृहीत डिवायडिटी सहभागीकडून त्यांचे ईमेल पते नोंदवण्याची विनंती केली जाते. ज्या सदस्यांकडे वास्तविक स्वस्थान समगण असतात त्यांचे म. विमगोअर सॉल्यूसेस प्र.नि.डि यांच्याकडे shwetlas@bigshareonline.com वर किंवा कं पनीकडे investor@omkarchemicals.com त्यांचे ई-मेल पदवतून किती करावी.

वास्तविक स्वस्थान भागधारणा अस्थांना भागधारक आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत त्यांना एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगद्वारेला युजरआयडी व पासवर्ड वापरण्याची प्रक्रिया:

१. शेअर्स वास्तविक स्वस्थान असल्यास फोलिओ क्रमांक, समभागाधारकाचे नाव, समभागा दाखल्याची स्कॅन केलेली प्रत (दर्शनी व मॉगीन), वर (पॅन कॅरडीची स्वर: ची साक्षात्किट स्कॅन केलेली प्रत), आधार (आधारकारीची स्वर: ची साक्षात्किट स्कॅन केलेली प्रत) shwetlas@bigshareonline.com वर ई-मेल व पाठवावी.

२. सभागा डिग्रेट स्वस्थान असल्यास, कृपया डीपीआयडी फोलिओवर (१६ अंकी डीपीआयडी + सीएलएसएडी फोलिओ १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, स्लाटन माररर किंवा सीएलएसएडी अडव्हलरची प्रत, पॅन (पॅन कॅरडीची स्वर: ची साक्षात्किट स्कॅन केलेली प्रत), आधार (आधारकारीची स्वर: ची साक्षात्किट स्कॅन केलेली प्रत) shwetlas@bigshareonline.com वर ई-मेल व पाठवावी.

३. परमस्तराने, सदस्याने युजरआयडी व पासवर्ड मिळवण्यासाठी evoting@nsdl.com ई-मेल विनंती पॉर्टट (१) किंवा (२) येथे नमूद केलेला तपशील देऊन ईमेल आयडी व पासवर्ड मिळवण्यासाठी पाठवू शकतो.

कोणतीही मदत हवी असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी फ्रिक्रॅन्टी आन्सर्ज केंद्रसम (एफएक्स्) आणि ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक-१८००-२२२-९९० किंवा श्री. अमित मिश्रा, एमएसडीएलचे वॉरर व्हायसप्रीक, ईमेल: amit@nsdl.co.in, दूर.:०२२-२४९९४३६०/श्रीमती पद्मवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एमएसएल, ईमेल: palvi@nsdl.co.in व evoting@nsdl.co.in. दूरध्वनी: ०२२-२४९९४५५५ वर निवडत पाळा.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार ओमकार स्पेशिआल्टी केमिक्ल्स लिमिटेडकरिता सही/- सती पारवा कंयनी सचिव

दिनांक : ०६.०९.२०२१

ठिकाण : बलभद्रपूर

फॉर्म क्र. आयएससी – २६
(कंपन्या (संस्थापना) नियम, २०१४ चे नियम ३० अंतर्गत)
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राखत्यात अन्य राखतात स्थानांतलित करण्याकरिता वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्याची जबाबिार केंद्र सरकारसमोर पश्चिम क्षेत्र
कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३ चे उप - अनुच्छेद ४) व कंपन्या (संस्थापना) नियम २०१४ च्या नियम ३० च्या उप अनुच्छेद ४ च्या कलम (ए) च्या प्रकरणी
ये. निमंजम ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकणी, त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : वसंत प्राइड, डाऊर कॉलेजसम, बी व्हिंग, तळमजला, कांदिवली (पूर्व), गोंयकूळ गाईन्च्या समोर, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०६७, भारत.
तमाम जनतेने याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राखत्यात गुजरात राखतात स्थानांतलित करता येण्याकरिता गुजुव्वार, दि. ३०.०७.२०२१ रोजी आयोजित कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विमगो दरावाच्या अटीअंतर्गत कंपनीच्या संस्थापना समयलेखातील बदलाच्या निश्चितीकरिता कंपनीच्या कायदा, २०१३ चा अनुच्छेद १३ अंतर्गत कंपनी केंद्र सरकारकडे अर्ज करू इच्छित आहे.
कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाद्वारे कोणतीही व्यक्तीच्या हितस बाधा पोहोचत असल्यास त्याने त्याची/तिची हक्क त्याचे/तिचे हितचे स्वस्थ व विमगोची पाहण्याची बांधमेवने प्रतिपादयलस सरर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ दिवसांचा आर एमएसई -२३ पॉर्टन (www.mca.gov.in) वर गुजरातगुजरात त्तरार पॉर्टन भरणे याद्वर कायती किंवा डीपीस संवाकांचे कार्यालय एव्होस्टे, ६ वा मजला, ११० मर्ति झुझुव्, मुंबई - ४०० ००५ म्हागुव्ळ येथे पाठवावी वा सरर कायती, ज्याची पक उत्तर अर्जदार कंपनीकडे खालील नोंदीकृत कार्यालयाच्या खालील निर्दिष्टत पत्त्यावर पाठवावी.
नोंदीकृत कार्यालयाचा पत्ता : वसंत प्राइड, डाऊर कॉलेजसम, बी व्हिंग, तळमजला, कांदिवली (पूर्व), गोंयकूळ गाईन्च्या समोर, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०६७, भारत.
अर्जदारकडल्या व त्याच्या वतीने
अण्ण शहा
संचालक
डीआयएन - ०८९११४६८

फंडवाईजर कॅपिटल (इंडिया) लिमिटेड
(पूर्वीचे नाव बगाडिया कलरकेम लिमिटेड)
नोंदणीकृत कार्यालय: ६०२ सहावा मजला, प्लॉट १५२/१५४ ऑरबिट प्लाजा, सी.एच. एस. उप-प्रभादेवी रोड, नागपुरायाची वाडी, प्रभादेवी, मुंबई-४०००२५, सीआयएन: एल६५१०१एमएच१८८५।एलसी२०५३८६ ईमेल: info@fundvisercapital.in **३६ वी वार्षिक सर्व साधारण सभा, ई -मतदान माहिती आणि खातेबंद यासंबंधी सूचना**

असे सूचित केले जाते की,

१. कंपनीची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुक्वार दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता विडिओ कॉन्फेरेन्स (व्हीसी) अन्य दूकश्रान्या माध्यमाद्वारे ओएव्हीएम) कंपनीज अंश्ट. २०१३ मधील तरतुदी आणि त्यातील नियम, त्यासह वाचली जाणारी परिपत्रके क्र. ०२/२०२१ दि.३९ जानेवारी २०२१ की व्यवहार मंजलाराने जारी केली आहेत. (एमएसई परिषदक) नुसार अंड डिस्क्लरर रीकवारमेंटस) रग्युलेशन्स २०१५, नियम आणि त्यासह वाचल्या जाणाऱ्या सेबी परिषदक क्र. सेबी/एच ओ / सीएफ डी /सीएमडी २२/ सीआय आर / पी २०२१/११ दि. १५ जानेवारी २०२१ अनुसार एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार सामान्य कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

२. वर नमूद केल्याप्रमाणे एमसीए परिषदक आणि सेबी परिषदक यांमधील अनुपालनाप्रमाणे एजीएम ची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२०२१ च्या वार्षिक अहवालाकडल्या इलेक्ट्रॉनिक प्रति ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी, रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) / डीपीसिपंट पार्टिसिपेटन्स यांच्याकडे मान्यताप्राप्त पद्धतीमध्ये नोंद करण्यात आले आहे, अशा सभासदांना पाठविल्यात आल्या आहेत. सरर तपशील कंपनीचे संकेत स्थळ www.fundvisercapital.in येथेही उपलब्ध आहेत.

एजीएम सूचना आणि २०२०-२०२१ च्या वार्षिक अहवाल यांच्या प्रत्यक्ष प्रति कंपनीच्या कोणत्याही सभासदास पाठविल्या जाणार नाहीत.

एजीएम ची सूचना पाठविल्याची प्रक्रिया दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

३. एजीएम सूचनेत नमूद केल्यानुसार सर्वसाधारण कामकाज फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करून पार पाडता येईल. दूरस्थ ई-मतदान सोमवार २६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल व बुधवार २९ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) संपाम होईल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई -मतदान पार करण्यासाठीची पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ डेट गुक्वार २३ सप्टेंबर २०२१ ही आहे. ज्या सभासदांनी वरील वेळेत ई - मतदान केले नाही परंतु ते सभासद व्हीसी/ ओएव्हीएम द्वारा एजीएम ला हजर आहेत त्यांना एजीएम वेळी ई - मतदान करण्याची सोय उपलब्ध आहे.

ज्या सभासदांनी ई - मतदान संदर्भात काही प्रश्न अथवा शंका असल्यास त्यांनी ई - मतदान मॅन्युअल अॅज www.evotingindia.com वर उपलब्ध आहे त्याचे मार्गदर्शन घ्यावे. असे ही सूचित केले जाते की, कंपनीच्या सभासद नोंदणी आणि भाग हस्तांतरण वद्दा सोमवार २७ सप्टेंबर २०२१ ते गुक्वार ३० सप्टेंबर २०२१ (दोन्ही दिवस धरून) वार्षिक सर्व साधारण सभेसाठी बंद ठेवण्यात येतील.

फंडवाईजर कॅपिटल (इंडिया) लिमिटेड
(पूर्वीचे बगाडिया कलरकेम लिमिटेड)
नम्रता जैन
दिनांक: ६ सप्टेंबर २०२१

PANACHE DIGILIFE LIMITED
CIN: L72200MH2007PLC169415
Regd. Off.: Bldg.A3, 102-108 & 201-208, Babosa Industrial Park, Mumbai – Nashik Highway NH43, Saravali Village, Bhiwandi, Thane-421302, Maharashtra, India
Corp. Off.: Unit No. 002, Raheja Plaza-1, L.B.S. Marg, Ghatkopar West, Mumbai – 400086, Maharashtra, India
Tel: 022-2500 7002/7052; **Email:** info@panachedigilife.com; **Website:** www.panachedigilife.com
NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING & BOOK CLOSURE
Notice is hereby given that the Fourteenth Annual General Meeting of the Members of the Company will be held on **Tuesday, September 28, 2021 at 3:00 p.m.** IST (“AGM”) through **Video Conferencing (“VC”) / Other Audio Visual Means (“OAVM”)** without the physical presence of the member at the common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder (“the Act”); provisions of Securities and Exchange Board of India (“SEBI”) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”) and provisions of General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (“MCA”) collectively referred to as “MCA Circulars”) read with Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, respectively, issued by SEBI (collectively referred to as “SEBI Circulars”) to transact the business set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend the AGM through VCO/VAM as detailed in the Notice of AGM. Members participating through the VCO/VAM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

As per our advertisement published on Wednesday, September 1, 2021, the electronic copy of the Annual Report for the financial year 2020-21 which inter-alia includes Notice of AGM, has been emailed to all the members whose email addresses are registered with Company’s Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited (“RTA”)/Depositories, in accordance with the relevant Circulars. The said Annual Report (including Notice of the AGM) is also available on the website of the Company at www.panachedigilife.com and on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services Limited (“CDSL”) at www.evotingindia.com being the agency appointed by the Company for providing e-voting and VCO/VAM facility for the AGM. Members can attend and participate in AGM through the VCO/VAM facility only.

The Company is pleased to provide facility to its members, to cast their vote electronically (‘remote e-voting’) on the businesses as set forth in the Notice of the AGM. The remote e-voting period shall commence on Saturday, September 25, 2021 at 09:00 a.m. and ends on Monday, September 27, 2021 at 05:00 p.m. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. During this period, shareholders may cast their e-vote remotely, by using the login method as applicable to them. The shareholders can login for remote e-voting, e-voting through the AGM and join the AGM by VCO/VAM, as follows: if the individual shareholders holding shares in demat can login through CDSL. Esst/ Easy facility for NSDL. iDeas facility or logging through their Depository Participant; the shareholders holding in physical and non-individual shareholders can login through e-voting website www.evotingindia.com using their DPID/ Client ID or Folio No. along with PAN or e-voting code as provided by the Company/RTA. Detailed instructions/procedure are provided in the Notice of the AGM.

The members whose email id /mobile no. is not registered or is not updated may register/update their email id/mobile no. in the following manner:

a) Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses /mobile no.s, with the Company/ RTA are requested to register/update the same by writing to the Company/ RTA with details of folio number and attaching a self-attested copy of the PAN Card at compliance@panachedigilife.com or to the Company’s RTA at investor@bigshareonline.com b) Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses /mobile no.s, with the Depository Participant(s) with whom they maintain their demat account(s).

Only person whose name is recorded in the Register of Members or in the beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Tuesday, September 21, 2021, shall be entitled to avail facility of remote e-voting/voting during the AGM through electronic voting system. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting will be able to join the meeting but shall not be entitled to cast their vote again. Any person who becomes a member of the Company after sending of the Notice and holds shares of the Company as on the cut-off date i.e. Tuesday, September 21, 2021, and whose PAN is not registered with the Company may obtain login ID and password by writing to the RTA/CDSL at vinayak@bigshareonline.com/helpdesk.evoting@cdslindia.com. If case you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-2305854243. All grievances connected with the facility for voting by electronic means shall be attended to by Mr. Rakesh Dahi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatlal Mills Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-2305854243.

The Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 22nd September 2021 to Tuesday, 28th September, 2021 (both days inclusive) for the purpose AGM. Members may refer the Notes section to the Notice of AGM for more details. **For Panache Digilife Limited Sd/-**

Place: Mumbai

Date: September 4, 2021

Harshil Chheda

Company Secretary & Compliance Officer

मुंबई लक्षदीप

महाराष्ट्र शासन
भूमी अभिलेख विभाग
उप अधीक्षक भूमि अभिलेख, ठाणे
मा. लिहाधिकारी ठाणे कार्यालयाचे आवारात ठाणे
ता. ठाणे, जि. ठाणे, पिन नं. - 400061

ई-मेल : dysirthane.thane@yahooin. दूरध्वनी क्र. 25382129
आ क्र. - उत्तन/2109/2101/0100349 जा.क्र./2469/2021 दि. 02/09/2021

नुसु नं. ९
(नियम १४ व २४ च्या कलम १५० (२) अन्वये सूचना प्रसि.

गणपतराव सिताराम अंजिव्या, रुम नं. ३ श्री गणेशकृपा बिल्डींग नवघर रोड, गणेश सोसायटी जवळ उत्तन ठाणे, ठाणे, महाराष्ट्र 401106 कुमारादेव गणपतराव अंजिव्या, रुम नं. ३ श्री गणेशकृपा बिल्डींग नवघर रोड, गणेश सोसायटी जवळ उत्तन ठाणे, ठाणे, महाराष्ट्र 401106 राजश्री रमेश कोठारे, रुम नं. ३ श्री गणेशकृपा बिल्डींग नवघर रोड, गणेश सोसायटी जवळ उत्तन ठाणे, ठाणे, महाराष्ट्र 401106 शशिकांत गणपतराव अंजिव्या, रुम नं. ३ श्री गणेशकृपा बिल्डींग नवघर रोड, गणेश सोसायटी जवळ उत्तन ठाणे, ठाणे, महाराष्ट्र 401106 मंदाकिनी गणपतराव अंजिव्या, रुम नं. ३ श्री गणेशकृपा

August 30, 2021

To
BSE Limited,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: **530145**

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s), amendment(s), and re-enactment(s) thereof), we are hereby enclosing copies of Newspaper advertisement of notice of 32nd Annual General Meeting ("32nd AGM") of KISAN MOULDINGS LIMITED ("the Company") scheduled to be held on Wednesday, September 29, 2021 at 11:30 A.M. IST through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/ OAVM") facility, to the members of the Company, published today i.e. Monday, August 30, 2021 in following newspapers:

1. Business Standard (Mumbai edition) - English language
2. Mumbai Lakshdeep (Mumbai edition) - Marathi language

This is for your information and record.

Thanking you,
Yours truly,

FOR KISAN MOULDINGS LIMITED



SANJEEV AGGARWAL
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR
(DIN: 00064076)

Encl.: As above

SHRI KRISHNA DEVCON LIMITED
Registered Office: "SHRI KRISHNA" 805/806, Opp. Laxmi Industrial Estate,
New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053 (Maharashtra)
Corporate Office: MZ-1-2, Starlit Tower, 29, Y. N. Road, Indore - 452001 (M.P.)
Tel.: (Mumbai) 022-26732940, (Indore) 0731-4041465
E-mail: shrikrisnaelectra@rediffmail.com
Website: http://shrikrisnadevconlimited.com • CIN: L67190MH1993PLC027295

Notice to the Members of 27th Annual General Meeting
Notice is hereby given that 27th Annual General Meeting of the Members of SHRI KRISHNA DEVCON LIMITED ("Company") will be held on Friday, the 24th day of September, 2021 at 12:15 P.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 13th January 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue. Also, the Notice of the AGM along with the Annual Report will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent/Depository Participants, in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. Further, Members are requested to register their e-mail addresses, mobile number and bank mandate in respect of their electronic holdings with the Depository through their concerned Depository Participants. Members who hold shares in physical form are requested to register their e-mail addresses with the Company's Registrar & Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt. Ltd. by sending an e-mail along with details like Name, Folio No., Scanned Certificate, ID Proof etc. to ml.helpdesk@linkintime.co.in. Also note that the Notice of the AGM along with the Annual Report will also be available on the website of the Company at <http://shrikrisnadevconlimited.com>, CDSL's website at www.evotingindia.com and BSE Limited website at <http://www.bseindia.com> for any further queries the members can contact to the Company/Registrar. Further, the Members will have an opportunity to cast their vote on the businesses through e-voting system and the manner/instructions for remote e-voting or through e-voting system during AGM and also for obtaining login credentials for e-voting for Members holding shares either in physical form or in dematerialized form or who have not registered their email addresses will be provided in the Notice. The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with MCA Circulars and the SEBI Circular.

For Shri Krishna Devcon Limited
Sd/-
Suniti Kumar Jain
Managing Director
Place: Indore
Date: 29th August, 2021

KISAN MOULDINGS LIMITED
(CIN: L17120MH1989PLC054305)
Regd. Office: Tex Centre, K wing, 3rd Floor, 28-A,
Chandivell Road, Off. Said Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.
Tel: 022 - 4200 9100 / 9200; Fax: 022-2647 8508
E-mail: cs.kisan@kisingroup.com; Web-site: www.kisingroup.com
32nd ANNUAL GENERAL MEETING OF KISAN MOULDINGS LIMITED

Members are requested to note that the 32nd Annual General Meeting (32nd AGM) of Kisan Mouldings Limited ("the Company") will be held on Wednesday, September 29, 2021 at 11:30 a.m. IST through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC"/OAVM") facility to transact the business to be set out in the Notice of the 32nd AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), the General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"). Electronic copies of the Notice of 32nd AGM, procedure and instructions for e-voting and the Annual Report 2020-21 will be sent to those Members whose email address are available with the RTA, the Company or the Depository Participant(s) as on August 27, 2021. Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by email to Company Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company at cs.kisan@kisingroup.com / ml.helpdesk@linkintime.co.in. The Notice of the 32nd AGM and the Annual Report 2020-21 will be made available on the website of the Company at www.kisingroup.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com. Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 22, 2021 to Wednesday, September 29, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. The Company will provide the facility to its Members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on September 22, 2021 (Wednesday) ("Cut-off date") to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting or e-voting at the AGM. The instructions on the process of e-voting, including the manner in which the Members holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses can cast their vote through e-voting, will be provided as part of the Notice of the 32nd AGM.

For KISAN MOULDINGS LIMITED
Sd/-
KHUSHBOO JALAN
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
(CSI MEMBERSHIP NO. 40853)
Date: 28th August, 2021
Place: Mumbai

VELOX INDUSTRIES LIMITED
Regd. Office: The Subram Business Bay, 102-03, Level-1, Service Road,
Western Express Highway, Viley Park (East), Mumbai - 400 052
CIN No. L15122MH1993PLC023354

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, 21st September, 2021 at 11:30 A.M. at Registered Office of the Company to transact the business as set out in the notice calling AGM.

The Annual Report including the notice calling AGM has been sent in electronic mode to members whose email IDs are registered with their Depository Participant(s) / Company / RTA, unless the members have registered their request for a hard copy of the same. Physical copy of the annual report has been sent to those members who have not registered their e-mail IDs with the Company or Depository Participant(s). The Company has already completed the dispatch of annual report including notice calling AGM both physically as well as by e-mail.

The annual report including the notice calling AGM are also available on the Company's website (www.veloxindustriesindia.in). Members may also download Annual Report from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office address of the Company.

Pursuant to Section 91 of the Company Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, 16th September, 2021 to Tuesday, 21st September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

Pursuant to Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Company is providing to its members facility to cast their vote by electronic means (e-voting) on all the resolution set forth in the notice of AGM. The e-voting period commences on Saturday, 18th September, 2021 at 9:00 A.M. (IST) and ends on Monday, 20th September, 2021 at 5:00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Please note that the shareholders who were holding shares either in dematerialized or in physical form, as on cut-off date (i.e. 14th September, 2021), may cast their vote electronically.

In case any query/grievance(s) connected with the electronic voting, members may please refer the Frequently Asked Question (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or the grievances can be addressed to the Director of the Company at the Registered Office of the Company or email id khataevoting@gmail.com.

For Velox Industries Limited
Sd/-
(Barth Jain)
Chairman
Place: Mumbai
Date: 28.08.2021

MUKTA ARTS LIMITED
CIN: L92110MH1982PLC028180
Regd. Office: Mukta House, Behind Whittling Woods Institute,
Rajmudi Complex, Goregaon (East), Mumbai - 400 085
Tel. No. (022) 33649400. Website: www.muktaarts.com

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Members of Mukta Arts Limited will be held on Thursday, the 23rd day of September, 2021 at 3.00 p.m. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM").

In accordance with General Circular No. 20/2020 read with General Circular No. 14/2020 and 17/2020 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by SEBI ("Circulars") and owing to difficulties involved in dispatching physical copies, the Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2020-21 have been sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with Company/ Registrar and Share Transfer Agent/ their Depository Participants. The process of sending the Notice of the AGM and the Annual Report 2020-21 has been completed on August 27, 2021. Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Members may note that the Company will not send the physical copies of the Annual Report 2020-21 and Notice of the AGM.

Please note that the Annual Report 2020-21 and Notice of the AGM of the Company are available on the Company's website at www.muktaarts.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the e-voting website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Voting through Electronic Mode:

Notice is further given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members the facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and the businesses as set out in the Notice may be transacted through remote e-voting or through e-voting system at the AGM provided by NSDL.

The members may note the following:

- The e-voting instructions form an integral part of the Notice of the AGM which is also displayed at the Company's website and NSDL's website.
- Any person who acquires shares and becomes a member of the Company after dispatch of the AGM notice and holds shares as on the cut-off date i.e. Thursday, September 16, 2021 should follow the instruction for e-voting as mentioned in the AGM Notice for FIRST TIME USER which is available on the Company's website. In case of any queries, the member may also contact the Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Pvt. Ltd. or write to monika@muktaarts.com and obtain the necessary login ID and password.
- Remote e-voting period commences on Monday, September 20, 2021 at 9.00 a.m. IST and ends on Wednesday, September 22, 2021 at 5.00 p.m. IST. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 p.m. on September 22, 2021.
- Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Thursday, September 16, 2021, may cast their vote either electronically during the remote e-voting period or through e-voting system at the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.

- In case of any queries or issues regarding attending e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") for members and remote e-voting user manual available at download section of NSDL's website www.evoting.nsdl.com or contact Ms. Soni Singh, Assistant Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 or write to evoting@nsdl.co.in or call at 1800 1020 990 / 1800 224 430. All grievances connected with the facility for voting by electronic means and participation in the AGM through VC should be addressed to Mr. Anubhav Saxena, Assistant Manager, NSDL at the designated email id: evoting@nsdl.co.in or at telephone numbers 1800 1020 990 / 1800 224 430. Members may also write to the Company Secretary at monika@muktaarts.com.

By Order of the Board
For Mukta Arts Limited
Sd/-
Monika Shah
Company Secretary and Compliance Officer
Place : Mumbai
Date : 28 August 2021

Dhanlaxmi Bank
Uthasagar Branch, Dhanlaxmi Bank Limited, Ground & Mezzanine Floor,
Komal Park, Gol Maldev, Uthasagar - 421001.

AUCTION NOTICE
Notice is hereby given to the borrowers to our Uthasagar branch mentioned in the list below, that the gold ornaments pledged by them to the respective branch, against account numbers indicated against their names, for availing the respective gold loans will be auctioned/sold by private sale by the Bank, due to non-closure/non-renewal of the accounts, at 3 PM on 08-09-2021 at branch premises

Sr. No.	Branch	Acct. No.	Name
1	ULHASNAGAR	198562002028215	JEETU A HARCHANDANI
2	ULHASNAGAR	198562002028283	KAPIL THAWANI
3	ULHASNAGAR	198562002028365	DINESH RAJPAI
4	ULHASNAGAR	198562002028396	SONY NIRANJAN THAKUR
5	ULHASNAGAR	198562002028334	BHAVNA BAJAJ
6	ULHASNAGAR	198562002028359	JAIPRAKASH RAJPAI
7	ULHASNAGAR	198562002028340	DINESH RAJPAI
8	ULHASNAGAR	198562002028416	MAHESH PAMNANI
9	ULHASNAGAR	198562002028510	JAMUNA MUDALIYAR
10	ULHASNAGAR	198562002028541	HARESH ARJUNDAS ACHHRA

Please note that if the concerned Branch does not receive appropriate bids during the process for any of the above account/s, ornaments in such accounts will be disposed off subsequently, in private sale, without any further reference to the borrowers. Bank reserves its right to postpone/ cancel the Auction / Sale without assigning any reason thereof.

Place: Uthasagar
Date: 30.08.2021
Sd/-
Branch Manager

SURAJ PRODUCTS LIMITED
CIN: L28942OR1991PLC002865
Regd. Off : VIII : Barpali, P.O.: Kesaramal
Raipur, Dist. Sundargarh, Odisha-770017

BOARD MEETING OUTCOME

Board of Directors of the Company at its meeting held on Saturday, the 28th day of August, 2021 at the registered office of the Company has approved the following:

- Board has approved Director's Report & Report on Corporate Governance for the Financial Year ended 31st March, 2021.
- Board has approved re-appointment of Mr. C.K.Bhartia as an Independent Director of the Company w.e.f. 1st day of September, 2021 for a period of 5 years, subject to approval of the members at the forthcoming Annual General Meeting.
- Board has approved re-appointment of Mr. Gagan Goyal as a whole-time Director of the Company w.e.f. 1st day of August, 2021 for a period of 5 years, subject to approval of the members at the forthcoming Annual General Meeting.
- Board has approved the Notice convening the 30th Annual General Meeting to be held on Thursday the 30th day of September, 2021 at 12:30 PM.
- Board has fixed the date for the Book Closure. The Registered of members and share transfer Books of the company will remain closed from September, 24, 2021 to September 30, 2021 (both day inclusive) for the purpose of Annual General Meeting.
- Board has fixed the date of record date (Cut-off date) as 23rd day of September, 2021 for e-voting.
- Board has approved re-appointment of M/s L N Panda & Associates, Rourkela, Odisha as the Secretarial Auditor for the Financial Year 2021-22.
- Board has approved the appointment of L N Panda & Associates, Rourkela, Odisha as the Scrutinizer for e-voting process to be conducted for the purpose of 30th AGM.

By order of the Board
A.N.Khatua
Company Secretary
Date: August 28, 2021
Place: Barpali

V. R. Woodart Limited
CIN: L51908MH1988PLC135222
Registered Office: Shop No. 1, Rajal Apartments, 8, Hathnagar Road, Wankhede, Mumbai - 400005
Website: www.vrwoodart.com • E-mail: investor@vrwoodart.com • Tel: 022-4351-4444

NOTICE
Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the members of V.R. Woodart Limited ("the Company") will be held on Thursday, September 30, 2021 at 10:00 a.m. IST through Video Conferencing ("VC") to transact the business as set out in the 31st AGM Notice of the Company.

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), provisions of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with provisions of General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021 respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively.

MCA and SEBI have permitted listed companies to send the Notice of the AGM and the Annual Report during the calendar year 2021, only by email to shareholders, in view of the prevailing COVID-19 pandemic situation in order to eliminate difficulties involved in dispatch of physical copies. The Notice of the AGM together with the Annual Report will be sent to the shareholders electronically to the email IDs registered by them with the Depository Participant/ the Company. Shareholders are requested to register their email IDs and phone numbers with the Company or Link Intime India Private Limited, the Registrar and Share Transfer Agent, for receiving the Notice and Annual Report.

Shares held in Electronic Mode: Please contact your Depository Participant and register your details in your DEMAT Account as per the process advised by your DP.

Shares held in Physical Mode: send email to ml.helpdesk@linkintime.co.in and Investors@vrwoodart.com for updating your details with relevant information.

The Notice and Annual Report will also be uploaded on the Company's website viz. www.vrwoodart.com and of BSE Limited viz. www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM through VC facility only. The instructions for joining the AGM and e-voting on the resolutions for shareholders whose email IDs are registered and for those whose email IDs are not registered are provided in the notice of the AGM. Members attending AGM through VC shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act 2013.

The Company will provide its shareholders facility of remote e-voting through electronic voting services arranged by NSDL. Electronic voting shall also be made available to the shareholders participating in the AGM.

Date: 28.08.2021
Place: Mumbai
By Order of the Board
For V.R. Woodart Limited
Juhli Nagpal
Company Secretary

District Deputy Registrar, Co-op Societies, Mumbai City (3)
Competent Authority
Under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,
MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai - 400 061

Public Notice in Form XIII of MOFA Rule 11 (9) (e)
Before the Competent Authority
Application No. 135 of 2021

Shivalk Co-operative Housing Society Limited
Off. Military Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400 059Applicant Versus

1. M/s. MONARCH ENTERPRISES,
a Proprietorship Firm, Prop. MRS. SARALAMOHAN AGARWAL, the Developers
601, Eleecon Arcade, Andheri Kuria Road,
Marol Naka, Andheri (East), Mumbai - 400 059.

Another Address:
Shivalk Plaza, 610, Marol Co-op Industrial Estate,
Gandevli, Marol, Andheri (East), Mumbai 400059.2

1. MR. MOHAMED SALIM SHAIKH, Land Owner,
Ashiana, Chalmatpada, Marol,
Andheri (East), Mumbai - 400 059.

2. The Hon' Secretary / Chairman,
Shivalk Co-Op Co-operative Housing Society Limited
Plot No. 3, Off. Military Road, Marol,
Andheri (East), Mumbai - 400 059,Respondents

PUBLIC NOTICE

- Take the notice that the above application has been filed by the Applicant under section 41 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Respondents above mentioned.
- The Applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the Land measuring 2095.60 sq. mtrs., bearing Plot No. 3, CTS No. 158/3, [Old CTS No. 270 (Part) & 272], Survey No. 8 (Part), Village - Marol, Taluka - Andheri, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban District at Off. Military Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400 059, there about so long with the Building standing there on in favour of the Applicant Society.
- The hearing in the above case has been fixed on 08-09-2021 at 3.00 p.m.
- The Promoters / Developers / Respondents and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 08-09-2021 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he / she / they wants to produce in support of his / her / their objection / claim / demand against the above case and the applicants / is / are advised to be present at the time of hearing to collect the written reply, if any filed by the interest parties.

5) If any person/s interested, fail to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in his / her / their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against the such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order,
Sd/-
For District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority u/s. 5A of the MOFA, 1963

Place : Mumbai
Date : 30/08/2021

Canara Bank (Auction Sale Notice for Sale of Immovable Properties)

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8(b) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the symbol/physical possession of which has been taken by the Authorized Officer of NASHIK SNE, CHHULE BRANCH of the Canara Bank, Will Be Sold On "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS, AND" "WHATEVER THERE IS" on 30/09/2021 for recovery.

NASHIK SNE BRANCH (DETAILS OF PROPERTY)			
Sr. No.	Name of Borrower(s)	Name of Guarantor(s)	Outstanding Dues for Recovery of which properties is/are being sold
1.	Mrs. Kalawati Sanjay Kandelkar	Nil	Rs.16,58,298.00/- (Rupees Fifteen Lakh Fifty Six Thousand Two Hundred Sixty Nine Only) + along with interest thereon after 31/08/2021

Details & Full Description of the immovable & movable Properties with known encumbrances, if any		Reserve Price	Earnest Money Deposit(EMD)	Known Encumbrance
House no. 4, Deep Laxmi Row House, Plot no. 16, Sr. no. 56/(11)+2/(P), situated near Tilda Bhavani Mandir, Near Chaudhary International School, Mandav-Van Hills, Mungara-Chandoli Road, Chaudhary, Tal. & Dist. Nashik-422003, measuring 47.17 sq. mts. And bounded as East: Row House no. 3, West: Row House no. 5, North: Marginal Space/Rts. Colony Road, South: Marginal Space/Plot no. 15		Rs.21,45,000/- (Rupees Twenty One Lakh Forty Five Thousand Only)	Rs.2,14,500/- (Rupees Two Lakh Fourteen Thousand Five Hundred Only) 28/09/2021 by 4.00 PM	Not Known to Bank

Sr. No.	Name of Borrower(s)	Name of Guarantor(s)	Outstanding Dues for Recovery of which properties is/are being sold		
2.	Mrs. Komal Samadhan Gohit	Mr. Bhawant Satish Patil	Rs. 10,78,143.99/- (Rupees Ten Lakh Seventy Thousand One Hundred Forty Three and Ninety Nine Paise Only) + along with interest thereon after 09/04/2021		
Details & Full Description of the immovable & movable Properties with known encumbrances, if any			Reserve Price	Earnest Money Deposit(EMD)	Known Encumbrance
Flat no. 05, 5th Housing Scheme, Building no. 08, Bhawan Sector, Near Symbols College, Opp Upendra Nagar Bus Stop, Ambal Link Road, Uttam Nagar, CHDC, Nashik, Tal. & Dist. Nashik-422004 measuring 61.99 sq. mts.			Rs. 12,87,000/- (Rupees Twelve Lakh Seven Thousand Only)	Rs. 1,28,700/- (Rupees One Lakh Twenty Thousand Seven Hundred Only) 28/09/2021 by 4.00 PM	Not Known to Bank

			28/09/2021 by 4.00 PM		
Sr. No.	Name of Borrower(s)	Name of Guarantor(s)	Outstanding Dues for Recovery of which properties is/are being sold		
3.	M/S Saptharung Enterprises Proprietor Smt. Kalawati Suresh Kandelkar	Nil	Rs. 99,98,908.00 /- (Rupees Ninety Nine Lakh Eighty Six Thousand Six Hundred Eight and Ninety Six Paise Only) + along with interest thereon after 31/03/2021		
Details & Full Description of the immovable & movable Properties with known encumbrances, if any			Reserve Price	Earnest Money Deposit(EMD)	Known Encumbrance
Flat no.18, BA Madhav Vihar Apartment, bearing no Plot no.88, Sr. no. 241/1C+1A/1-1-4, situated near Nashik Municipal Corporation, Near Janghale Mahajal Garden, Valsadmal, Village/Tharad, Tal. & Dist. Nashik-422004 measuring 87.99 sq. mts. And bounded as East: Sr. no. 241/1C+1A/1-1 & Colony Road, West: 30 ft wide colony road, North: plot no. 8, South: Plot no. Sr. 241/1C+1A/1-1 & Colony Road			Rs. 33,22,000/- (Rupees Thirty Three Lakh Twenty Two Thousand Only)	Rs. 3,32,200/- (Rupees Three Lakh Thirty Two Thousand Two Hundred Only) 28/09/2021 by 4.00 PM	Not Known to Bank

Sr. No.	Name of Borrower(s)	Name of Guarantor(s)	Outstanding Dues for Recovery of which properties is/are being sold
4.	M/S Saptharung Hardware Proprietor Mr. Chandrajyoti Ramdas Choudhary	Nil	Rs. 78,17,883.00/- (Rupees Seventy Nine Lakh Seventeen Thousand Six Hundred Ninety Three and Sixty Five Paise Only) + along with interest thereon after 31/03/2021
Details & Full Description of the immovable & movable Properties with known encumbrances, if any			
Reserve Price	Earnest Money Deposit(EMD)	Known Encumbrance	

कोरोना चाचण्यांत घट

ठाणे, दि. १९, (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असतानाच, एकीकडे कोरोना चाचण्यांच्या संख्येतही घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सधःस्थितीला कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण घटले असल्याचा दावा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. सध्या कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या तसेच लक्षणे असलेल्या व्यक्तींच्याच करोना चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली असून ठाळेबंदीच्या नियमांमध्ये शासनाने शिथिलता आणली आहे. ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यातील सर्वच सहरांगेमध्ये रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव कमी झाला असून सधःस्थितीला दिवसाला २०० ते २५० रुग्ण आढळून येत आहेत.

या रुग्णांच्या नातेवाईकांची तसेच ज्यांना लक्षण आहेत असे नागरिक सध्या करोना चाचणी केंद्रावर चाचणी करण्यासाठी येत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदाय़ापूर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील खासगी आणि शासकीय केंद्रांवर करोना चाचण्या करण्यात येतात. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यामध्ये १५ ते २० हजार नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या. त्यामध्ये ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. तर, ऑगस्ट महिन्यात पाच ते दहा हजार नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात येत आहे. असे असले तरी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि नवी मुंबई शहरात अधिक प्रमाणात चाचण्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बनावट कागदाद्वारे लसीकरणाला प्रयत्न

ठाणे, दि. १९, (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. रुग्णालयात लसीकरण करण्यापूर्वी नागरिकांना केसपेपर काढावा लागतो. शिक्का आणि स्वाक्षरी तपासून नागरिकांना लस दिली जाते. दरम्यान, गुरवारी दोन जण रुग्णालयाच्या नावाचे बनावट केसपेपर तयार करून त्यावर रुग्णालयाचा बनावट शिक्का आणि स्वाक्षरी करून लस घेण्यासाठी आले होते. लसीकरण कल्याणा परिचारिका शरणाका पावसकर यांनी त्यांचे केसपेपर तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर, रुग्णालय प्रशासनाने त्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी हे केसपेपर बनावट असल्याची कबुली दिली. या प्रकराचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने ठाणे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. त्यानुसार, पोलिसांना या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे.

हक्के आहे

मी खाती सही करणार कतारसिंग किशनसिंग उषय वय ६९ वर्ष ८. रूप नं. ७०२, ए-व्हिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन को.ऑ.सो.रॉयस गॅलेंक्सी, गंगार, कल्याण(१). वर रहात असलेल्या फ्लॅटचे या पुर्विचे मालक अमर कोकुळ पाटील यांचा नाव असलेले रुपचे अंर्गमॅप पेपर २०.०८.२०२१ रोजी राहते घरामध्ये हक्के आहे, त्याची तक्रार ठाणे अंमलदार, खडकपाडा पोलिस स्टेशन मध्ये मिर्सिंग रजि नं. ८४५/२०२१ दि. २७/०८/२०२१ कडे दाखल केली आहे. सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास समुद्र पत्त्यावर प्रदान करावे हि विनंती.

सही/-

कतारसिंग किशनसिंग उषी

रूप नं. ७०२, ए-व्हिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन को.ऑ.सो.रॉयस गॅलेंक्सी, गंगार, कल्याण(१).

जाहीर सूचना	
सर्वमान्या जमिनी येथे सूचना देण्यात येत आहे की, म्हाडगडोरी श्री.अनंत रामचंद्र पाटील यांना खाती क्र.बी-५, चारकोन(१) स.३४.३, आरएससी-४३, सेक्टर ४, चारकोन, कांदिवली (१.), मुंबई-४००००५, क्षेत्रफळ २५ चौ.मी. या आंगाबाबत विनंती वाटप पत्र माझे अशील श्रीमती रागिनी मुलचंद शर्मा यांच्याकडून हक्कचे /हाबड झाले आहे. याबाबत चारकोन पोलीस ठाणे येथे तक्रार क्र.१८०२/२०१९ नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीने ते सापडल्यास किंवा कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा अधिकार असल्यास त्यांनी खातील स्वातंत्र्यक्राई अॅड. उमेश खी. जाधव यांना खाती क्र.४३/२५३, चारकोन(१) आमंत्रण (ओएचिएए), सेक्टर ४, चारकोन, कांदिवली (१.), मुंबई-४००००५ कडे येथे सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत संपर्क करावा अन्यथा असे समजले जाईल की, वाटप पत्र हे हक्कचे आहे आणि त्याकारिता त्यांचे अक्षेप त्याच केलेले आहेत.	
सही/- श्री. उमेश विजय जाधव वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई	दिनांक: ३०.०८.२०२१

PUBLIC NOTICE	
Notice is hereby given through my client MR. MAHENDRA PARBAT DALVI who is the owner of Flat No. 605, SIXTH Floor, A wing, VASTU SHRUSTI CO-OP.HSG. SOCIETY LTD., Near Dist.Nagar, Cabin Road, Bhayander (East), Tal & District Andheri 401105 and now he is selling the above said flat to any interested purchaser or Buyer. M/s. VIVEK VASTU SANKALP are selling the said flat to MR. PARBAT BABURAO DALVI & MRS. NIRMALA PARBAT DALVI by Agreement for sale dated 24.02.2009. MR. PARBAT BABURAO DALVI expired on 12.01.2011 AND MRS. NIRMALA PARBAT DALVI expired on 13.01.2021. After the death of the above said deceased they have left behind 1. MR. MAHENDRA PARBAT DALVI (Son) 2. MR. JAYWANT PARBAT DALVI (Son) 3. MR. MADAN PARBAT DALVI (Son) 4. MR. SUDHAKAR PARBAT DALVI (Son) 5. MR. RAJENDRA PARBAT DALVI (Son) as their only legal heirs and By way of Release Deed dated 20.04.2021, 1. MR. JAYWANT PARBAT DALVI 2. MR. MADAN PARBAT DALVI 3. MR. SUDHAKAR PARBAT DALVI 4. MR. RAJENDRA PARBAT DALVI have released their shares, rights, title and interest in the said flat in favour of MR. MAHENDRA PARBAT DALVI to transfer the said flat in his name. Thereafter, MR. MAHENDRA PARBAT DALVI became the owner of the flat premises and The society has transferred the said flat in his name. If any person has any objection against my client over sale of the above said property or regarding legal heirs of the above property or regarding claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc, then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/ notice. After 14 days no claim shall be considered and then my client will proceed further for the above property in the name of any interested purchaser or Buyer.	
R.L. Mishra Date: 30/08/2021 Advocate, High Court, Mumbai Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.	

PUBLIC NOTICE	
NOTICE is hereby given that, RASHIDA FIDAHUSAIN TILAWADWALA, a member of Madhuvan Park B & C Co-Op. Hsg. Society Ltd, having address at Madhuvan Park, N.H.School Road, Near Western Park, Mira Road (East)- 401107, Dist. Thane and holding 50% shares in Flat No. B/001, in the building of the society, died on 26/02/2021 and her nephew MR.MUSTAFA SHAMOOM MALA applied for 50% membership of the society against the said flat.	
That as per Bye Laws of the society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/ Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date of expiry of its period.	
SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane 401105 Date: 30/08/2021	

PUBLIC NOTICE	
NOTICE is hereby given that, GELJI PARBAT PATEL, a member of Vidhi Co-Op. Hsg. Society Ltd, having address at Near Deepak Hospital, Behind Snow White Building, Mira Bhayander Road, Bhayander (East)- 401105, Dist. Thane and holding flat No. G-1 in the building of the society, died on 26/11/2019 and in his wife MRS PUNJI GELJI PATEL applied for 100% membership of the society against the said flat.	
That as per Bye Laws of the society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/ Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date of expiry of its period.	
SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane 401105 Date: 30/08/2021	

जाहीर सूचना	
सोसायटीच्या भांडवल/मालमतेमधील मयत सदस्याचे शेअर व हित हस्तांतरणास दावा किंवा आक्षेप मागविण्याचा सूचनेचा नमुना.	
सूचना श्रीमती शाह बातु जाफर खान या भक्ती पाक-ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: आचमकसजवठ, आणिक-वाडाला लिंक रोड, वाडाला पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००३७ या सोसायटीच्या सदस्या होत्या आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.६०३ च्या धारक आहेत. यांचे कोणतेही वासदार न नेमता १८.०५.२०२१ रोजी निघन झाले. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोसायटीच्या भांडवल/मालमतेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वास किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागामुपराप्रत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांचा दावा/आक्षेपांच्या पुढ्यवर्ष अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मस्त सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपकाट्यारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीला तारखेपेढत स.११.०० ते दू.१.०० दरम्यान उपलब्ध आहेत.	
च्या वतीने व करिता भक्ती पाक-ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड अध्यक्ष/सचिव	
ठिकाण: मुंबई	दिनांक: ३०.०८.२०२१

श्री ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेड	
नोंदणीकृत कार्यालय: ए२, २रा मजला, मधु स्टरेट, पांडुरंग बुचकर मार्ग, लोअर पवड, मुंबई-४०००१३. दूर:०२२-६२९१८१११, वेबसाईट:www.sgtll.in, ई-मेल:sgtll2008@gmail.com, CIN: L27100MH1986PLC0421252	
३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना	
येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांनी ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचित एमसीए परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १४/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२० आणि ०३/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ च्या पुर्तुनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरूपाने (ओएचव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.	
३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.sgtll.in आणि स्टॉक एक्सचेंजेवरीलच्या अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.	
३५व्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करावे. डिप्टिड सहाय्यक भागधारण असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल संबोधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करून ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरूपत भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी विभागेत आणि सर्वसंस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे investor@bigshareonline.com वरतून किंवा ३५व्या एजीएम सूचनेत कोटवलेले ई-पत्र व्यवहार नोंदणी प्रपत्र पूर्णपणे भरून investor@bigshareonline.com ई-मेलवर पाठवावेत.	
वास्तविक स्वरूपत भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना खालील प्रक्रियेचे पालन करून एजीएम दरम्यान ई-वॉटिंग मार्फत किंवा रिमोट ई-वॉटिंगने वोटिंग मत देता येईल.	
१. वास्तविक भागधारकांकरिता: कोलितो क्रॉमॉक, भागधारकाचे नाव, भागधारणाकचे स्कॅन प्रत (टर्मनी व मागील), पॅन (पॅनकाडीची व-साक्षात्कीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकाडीची व-साक्षात्कीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील आमचे आर्टरीट विभागेत आणि सर्वसंस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.	
२. डिप्टि भागधारकांकरिता: डिप्टि खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाधी आवडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकाडीची व-साक्षात्कीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकाडीची व-साक्षात्कीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक आंचचे आर्टरीट विभागेत आणि सर्वसंस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.	
३. आमचे आर्टरीट सीडीएसएलएस ससमन्य साधणालि आणि जर समुद्र भागधारकांना लांगिन परीचयेचे देतील. ई-वॉटिंग प्रक्रिया व पडवतीकरिता सदस्यांनी कंपनीच्या ३५व्या एजीएम सूचनेचे टीका क्र.२२ मध्ये समुद्र माहितीचा संदर्भ घ्यावा. ई-वॉटिंगबाबत काही प्रश्न किंवा टक्करी असल्यास सदस्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल करवा किंवा दूर.०२२-२३०५८५३८ व ०२२-२३०५८५३९/४३ बर संपर्क काढावा.	
श्री ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेडकरिता सही/- कुमारी रचना कंपनी सचिव	
ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०८.२०२१	

Kisan The Kisan of Excellence	
किसान मोडिङ्गज लिमिटेड CIN: L17120MH1989PLC054305	
नोंदणीकृत कार्यालय: ट्रेड्स सेंटर, के.विंग, २रा मजला, २६ए, चांदिवली रोड, सकीव्हीर रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४००००३. दूर:०२२-२३०९९००/१३०० फॅक्स:०२२-२८७९८५०८, वेबसाईट:www.kisangroup.com, ई-मेल:cs.kisan@kisangroup.com	
किसान मोडिङ्गज लिमिटेडची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा	
येथे सूचना देण्यात येत आहे की, किसान मोडिङ्गज लिमिटेड (कंपनी) ची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा.भाप्रवे २२व्या मुलचंदी शर्मा यांच्याकडून हक्कचे विमर्ष कर्मचारिकाते करीत कायदा २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), सत्कार मंत्रालयाद्वारे वितरित सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.०३/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रक), भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सेबी) द्वारे वितरित परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२१/७९ दि.१२ मे, २०२० व परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रक) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या पुर्तुनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरूप (ओएचव्हीएम) मार्फत संबोधित केली जाईल.	
३२व्या एजीएमच्या सूचनेचे विद्युत प्रती, ई-वॉटिंगकरिता प्रक्रिया व माहिती आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ ज्या सदस्यांचे ई-मेल आर्टरीट, कंपनी किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे ई-वॉटिंगने त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल. ई-वॉटिंग प्रक्रियेची माहिती आणि पद्धत वास्तविक स्वरूपत भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना ई-वॉटिंगने त्यांचे मत देता यावे याची प्रक्रिया ३२व्या एजीएम सूचनेचा भाग म्हणून देण्यात येईल.	
किसान मोडिङ्गज लिमिटेडकरिता सही/- खुराबु जालन कंपनी सचिव व सहाय अधिकारी (आयसीएसआय पत्रपत्रक क्र.४०८५३)	
ठिकाण: मुंबई दिनांक: २८.०८.२०२१	

OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED Corporate Identification Number (CIN): L67120MH1994PLC077214 Regd. Office: 402, 4 th Floor, Vastu Darshan, "B" Wing, Azad Road, Andheri (East), Mumbai-400 069. T: 022 6555 5215 E: omegainteractive.technologies@gmail.com www.omegainteractive.net	
NOTICE OF 27th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE	
NOTICE is hereby given that the 27 th Annual General Meeting (AGM) of the Members of Omega Interactive Technologies Limited (the "Company") is scheduled to be held on Friday, September 24, 2021 at 3.00 PM (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.	
The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.	
Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or NSDL ("Depository") and will also be available on the Company's website https://www.omegainteractive.net and website of the BSE Limited at www.bseindia.com .	
Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID by following instructions provided in the Notice and any Member holding share(s) in Demat Form can register/update e-mail address with their respective Depository Participants "DPs".	
The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote from 9:00 A.M. (IST) Tuesday, September 21, 2021 to 5:00 P.M. (IST) on Thursday, September 23, 2021 . At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who have filed the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.	
Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. Friday, September 17, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting.	
Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. Friday, September 17, 2021 , may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co , info@nsdl.co / DP ID and Client ID.	
Further Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transferor Books will remain closed from September 18, 2021 to September 24, 2021 (both days inclusive).	
Queries/grievances, if any, with regard to e-voting, may be addressed to the Company Secretary through e-mail at omegainteractive.technologies@gmail.com or call at 022 6191 9200 OR may please visit Help and FAQs section available at NSDL's website www.evoting.nsdl.com	
For Omega Interactive Technologies Limited Sd/- Shonette Misquitta Company Secretary	
Place: Mumbai Date : 30.08.2021	

Tulasee Bio-Ethanol Ltd.	
नोंदणीकृत कार्यालय व फॅक्टरी पत्ता: प्लॉट क्र.४१/३ व ४१/५, गाव लोहोव, लोहोप चौक रोड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, महाराष्ट्र-४१०२०२. ई-मेल: tlaseebio@gmail.com	
वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत की तुळशी बायो-इन्थनॉल लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.१२.३०वा. ऑडिओ व्हिडीओ किंवा इतर दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल (सभा). सभा बोलावण्याच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना त्यांच्या ई-मेलवर विद्युत स्वरूपात पाठविणे आहे. सभेच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि आमच्या तारखेपेढत कार्यालयात वेळेत शनिवार, रविवार व सार्वजनिक रजा वाचवून सर्व कामकाजाच्या दिवशी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात उपलब्ध ठेविले. कंपनीने विद्युत स्वरूपाने सभेत मंजूर करावायचे नियोजित ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना सुविधा दिलेली आहे (ई-वॉटिंग). सदस्यांना सभेच्या ठिकाणच्यावितरित अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वॉटिंग) विद्युत स्वरूपाने सदस्यांना मत देता येईल. कंपनीने ई-वॉटिंग सुविधा देण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)ची सेवा नियुक्त केली आहे. ई-वॉटिंगाबाबत पत्र व्यवहार सभेच्या सूचनेसह सदस्यांना पाठविण्यात आली आहे. रिमोट ई-वॉटिंग सुविधा बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. रिमोट ई-वॉटिंग समाप्त झाल्यानंतर पुढे रिमोट ई-वॉटिंग सुविधा बंद केली जाईल. नोंद दिनांक अर्थात १८ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांची ई-वॉटिंग सुविधा उपलब्ध होईल.	
मंडळाच्या आदेशान्वये तुलसी बायो-इन्थेनॉल लिमिटेडकरिता सही/- कपिल ललितकुमार नागपाल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०११२१३३५	
ठिकाण : रायगड दिनांक : ३०.०८.२०२१	

District Deputy Registrar, Co-op Societies, Mumbai City (3)
Competent Authority

Under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,
MHADA Building, Ground Floor, Room No.609, Bandra (E), Mumbai – 400 051

Public Notice in Form XIII of MOFA [Rule 11 (9) (e)]
Before the Competent Authority
Application No. 136 of 2021

Shivalki Co-operative Housing Society Limited
Off. Military Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400 059Applicant
Versus

1. M/s. MONARCH ENTERPRISES,
a Proprietorship Firm, Prop. MRS. SARALA MOHAN
AGARWAL, the Developers
601, Elecon Arcade, Andheri Kurla Road,
Marol Naka, Andheri (East), Mumbai – 400 059.
Another Address:
Shivai Plaza, 610, Marol Co-op Industrial Estate,
Gamdevi, Marol, Andheri (East), Mumbai 400059.2

1. MR. MOHMED SALIM SHAIKH, Land Owner,
Ashiana, Chaimatapada, Marol,
Andheri (East), Mumbai – 400 059.

2. The Hon' Secretary / Chairman,
Shivalki C Wing Co-Operative Housing Society Limited
Plot No. 3, Off. Military Road, Marol,
Andheri (East), Mumbai – 400 059.Respondents

PUBLIC NOTICE


1) Take the notice that the above application has been filed by the Applicant under section 11 of the Maharashtra Ownership Flats [Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer] Act, 1963 and under the applicable Rules against the Respondents above mentioned.

2) The Applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the **Land admeasuring 2095.60 sq. mtrs., bearing Plot No. 3, CTS No. 155/3, [Old CTS No. 270 (Part) & 272], Survey No. 68 (Part), Village – Marol, Taluka – Andheri, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban Situated at Off. Military Road, Marol, Andheri (East), Mumbai – 400 059,** there about so long with the Building standing there on in favour of the Applicant Society.

3) The hearing in the above case has been fixed on **09-09-2021 at 3.00 p.m.**

4) The Promoter/s / Developer/s / Respondent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on **09-09-2021 at 3.00 p.m.** before the undersigned together with any documents, he/ she / they want/s to produce in support of his / her / their objection / claim / demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at the time of hearing to collect the written reply, if any filed by the interest parties.

5) If any person/s interested, fail to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in his / her / their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against the such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order,  Sd/-
For District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority u/s. 5A of the MOFA, 1963

Date : Mumbai
Place : 30/08/2021